

Date: 5th August 2022

To BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai — 400001

Scrip code / Scrip ID: 542770/ALPHALOGIC

Sub: Intimation related to Newspaper Advertisement.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), we are enclosing herewith the copies of newspaper advertisement published in newspapers dated August 5, 2022 informing shareholders regarding the details of Annual General Meeting (AGM)/E-voting Notice related information.

This is for your information and record.

Thanking You.

Yours faithfully,

For Alphalogic Techsys Limited

Veena Kulkarni Company Secretary &

Compliance Officer

Enclosures: -

Annexure-A Newspaper Advertisement Copy.

FINANCIAL EXPRESS

RajCOMP Info Services Limited (RISL) C-Block, 1st Floor, Yojana Bhawan, Tilak Marg, C-Scheme, Jaipur. RISL invites ebids from the eligible bidders for the following: NIB No./ Date/ Particulars Estimated Start of sale Cost/EMD /Last date Unique bid no. 3183/02.08.2022 RFP for Selection of Agency for, design, Rs.2.40 Cr./ 03.08.2022

26.08.2022 (RIS2223SLOB development and implementation of Rs. 4.80 00043) Unified NOC Management System (UNMS) Lacs Details can be seen on the websites http://sppp.rajasthan.gov.in. http://doitc.rajasthan.gov.in. Bids are to be submitted through http://eproc.rajasthan.gov.in. Additional Director Raj.Samwad/C/22/5909

LECS LAKSHMI ELECTRICAL CONTROL SYSTEMS LIMITED

CIN: L31200TZ1981PLC001124 STATEMENT OF UNAUDITED RESULTS FOR THE OHADTED ENDER HINE 20 2022

Regd.Office: 504, Avinashi Road, Peelamedu Post, Coimbatore - 641004

_	DEMANDING STREET	3 Month	ns Ended	12 Months Ender	
SL No	Particulars	30.06.2022 (Unaudited)	30.06.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	
1.	Total income from operations	7,752.17	3,637.62	25,611.72	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	643.62	127.03	2,064.45	
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	643.62	127.03	2,064.45	
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items)	483.91	130.17	1,548.73	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax)]	(31.51)	(85.23)	3,763.49	
6.	Equity Share Capital (Face value of Rs.10/- each)	245.80	245.80	245.80	
7.	Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	*	98	21,051.60	
8.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)		3:00	VI-0550	

Basic

Diluted

The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Results are available on the Stock Exchange website - BSE Limited (www.bseindia.com) and on the Company website (www.lecsindia.com)

19.69

19.69

By order of the Board NETHRA J. S. KUMAR Chairperson and Managing Director

5.30

5.30



Registered office: 405, Pride Icon, Kharadi, Pune-411014 (MH) Email: info@alphalogiclimited.com, Web: www.alphalogicinc.com

Shareholders are hereby Informed that the (04th) Fourth Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 26th of August, 2022 at 04:00 P.M. (IST) through Video Conferencing (VC)/other Audio-Visual means (OAVM) to transact the business as set forth in the notice of the AGM which will be sent to the shareholders for convening the AGM of the Company.

In view of the outbreak of the COVID-19 pandemic and pursuant to General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020 and 13th January 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/ P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 12th May 2020 and 15th January, 2021 respectively issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the 04th AGM of the Company is being conducted through VC/OAVM, which does not require physical presence of members at a common venue. Shareholders will be able to attend the AGM of the company through VC and their presence through the VC facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.

and the Annual Report for the Financial year 2021-22 will be sent to all the shareholders of the Company whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s)/Registrar & Share Transfer Agent (RTA). The Notice and the Annual report will also be available on the company's

In compliance with the above provisions and the circulars, the notice of the AGM

website at www.alphalogicinc.com and on the stock Exchange website at www.bseindia.com.

Manner of registering /updating email addresses Those Shareholders who are holding shares in dematerialized mode and have not

registered/updated their email addresses with their depository participant(s) are requested to register/update their email addresses with the relevant depository Participant(s). Manner of casting vote through e-voting:

The Company will be providing remote e-voting facility to all its shareholders to cast their votes on the business as set forth in the notice of the AGM and the facility of voting through e-voting would also be made available during the AGM. The login credentials for casting votes through remote e-voting and e-voting during AGM shall also be made available to the shareholders through email. The Company has availed the services of National Securities Depository Limited (NSDL) to facilitate e-voting. The detailed procedure for casting votes through remote e-voting and e-voting during AGM shall be provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at www.alphalogicinc.com and on the website of NSDL at https://evoting.nsdl.com

For Alphalogic Techsys Limited

Place: Pune Date: 03 August, 2022

Anshu Goel Managing Direct

WELCAST STEELS LIMITED (CIN: L27104GJ1972PLC085827) Regd. Office: 115-116, G.V.M.M. Estate. Odhav Road. Odhav.

Ahmedabad - 382 415.

Website: www.welcaststeels.com; Email: info@welcaststeels.com Phone: 079-22901078, Fax: 079-22901077.

NOTICE OF 50TH ANNUAL GENERAL MEETING NOTICE is hereby given that 50th Annual General Meeting ("AGM") of the Welcast

Steels Limited will be held on Monday, 5th September, 2022 at 10.00 A.M. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM, which will be circulated for convening the AGM.

In view of the COVID 19 pandemic, the Government of India, Ministry of Corporate Affairs, vide its Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and Circular No. 02/2022 dated May 5, 2022 and also Securities and Exchange Board of India, vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBI/ HO /CFD / CMD2/CIR/ P/2022/62 dated May 13, 2022 ("Circulars"), have permitted the holding of AGM through VC/OAVM, without physical presence of the Members at a common venue. In compliance with these Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM.

In accordance with the aforesaid Circulars, Notice of the AGM along with the Annual Report of F.Y. 2021-22 will be sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. Members may note that the Notice of AGM and Annual Report of F.Y. 2021-22 will also be available on the Company's website - www.welcaststeels.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and the AGM Notice will also available on the website of CDSL (agency for providing the Remote e-voting facility) i.e. www.evotingindia.com. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM have been provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The manner of voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address has been

the quorum as per Section 103 of the Companies Act, 2013.

provided in the Notice of AGM. In case Member(s) have not registered their e-mail addresses with the Company/ Depository, please follow the below instructions to register e-mail address for obtaining Annual Report and login details for e-voting:

a. For Members holding shares in Physical mode are requested to update e-mail id and mobile no. by providing Form ISR -1 and Form ISR -2 available on the website of the Company at the link http://www.welcaststeels.com/newsite/Shareholderservicekyc.html as well as on the website of the Registrar and Share Transfer Agent ("RTA") at the link

https://www.bigshareonline.com/Resources.aspx. b. Members holding shares in Demat mode can get their E-mail ID registered by


contacting their respective Depository Participant (DP). The Notice of 50th Annual General Meeting will be sent to the shareholders holding shares as on cut-off date for dispatch in accordance with the applicable laws on their registered e-mail addresses in due course.

In case you have any queries or issues regarding e-voting, you can refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll

All grievances connected with the facility for voting by electronic means can be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 013 or send an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 22 55 33.

For Welcast Steels Limited

Date: 04.08.2022 S. N. Jetheliya Place: Ahmedabad Company Secretary



हिन्दुस्तान फ्लूरोकार्बन्स लिमिटेड HINDUSTAN FLUOROCARBONS LIMITED

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06 2022

(CIN NO. L25206TG1983PLC004037) Registered Office: 303, Babukhan Estate, Basheerbagh, Hyderabad-500 001. Tel: +91-40-23240047, 23241051, 23237125, 23297160, Fax: +91-40-23296455 Website: www.hfl.co.in, Email: hflshareholders@gmail.com

		Quarter	Year Ended		
SI. No.	Particulars	30.06.2022 Unaudited	30.06.2021 Unaudited	31.03.2022 Audited	
Total Income from Operations		0.00	0.00	0.33	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(82.50)	(82.94)	(612.87)	
3			(82.94)	(612.87)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(82.50)	(82.94)	(612.87)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (After tax)]	(82.50)	(82.94)	(617.06)	
6	Equity Share Capital	1961.46	1961.46	1961.46	
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discountinued operations) 1. Basic	(0.42)	(0.42)	(3.14)	
	2. Diluted	(0.42)	(0.42)	(3.14)	

Place: Hyderabad

Date: 04.08.2022

63.01

63.01

1 The above results were approved by the Board of Directors at their meeting held on 04.08.2022.

2 On 29 Jan. 2020, the Cabinet Committee on Economic Affairs (CCEA) has given its approval for Shutting down the operations of the plant/unit of Hindustan Fluorocarbons Limited (HFL) and closure of the company. Process in this regard is going on.

3 As the company is undertaking steps to implement CCEA Decision, the company is not a going concern entity.

4 In view of the MCA Circular dt. 21st April, 2011, the Shareholders, who wish to have the service of document by the Company, can be made through electronic mode by registering their email ID's with hflshareholders@gmail.com and also with the Company's R&T Agents viz. Kfin Technologies Pvt. Ltd., Selenium, Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500 032 at their email id, viz., einward.ris@kfintech.com

> BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS HINDUSTAN FLUOROCARBONS LIMITED Sd/-(SAJEEV B) CHAIRMAN & MANAGING DIRECTOR DIN NO.09344438

NIRMAL BOT LTD U45201MH2006PLC164728

Registered Office: 316-317, C Wing, Kanakia Zillion, LBS Road, BKC Annexe, Kurla (west), Mumbai - 400070 Tel: +91 22 61073200 • Fax: +91 22 61073201 • Web: www.nirmalbot.com

Statement of Unaudited Financial Results for the guarter ended June 30, 2022 (Rs. In Millions) Quarter ended Year ended Quarter ended Particulars March 31, 2022 March 31, 2022 June 30, 2022 (Unaudited) (Unaudited) (Audited) Total Income from Operations 82.50 208.23 297.99 (101.53)149.64 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional 42.92 and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional (101.53)149.64 42.92 and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after (101.53)137.54 35.19 Exceptional and/or Extraordinary items) 137.56 (101.53)35.29 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 315.00 315.00 315.00 6 Paid up Equity Share Capital 7 Reserves (excluding Revaluation Reserve) (88.53)13.00 13.00 226.47 328.00 328.00 8 Net worth 9 Paid up Debt Capital / Outstanding Debt 1,158.30 1,249.10 1,249.10 2.08 1.90 10 Debt Equity Ratio 1.90 11 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (3.22)4.37 1.12 1. Basic: 2. Diluted (3.22)2.35 0.76 12 Debenture Redemption Reserve 12.42 12.42 12.42 13 Debt Service Coverage Ratio 0.36 1.93 0.72 1.17 16.66 1.70 14 Interest Service Coverage Ratio 15 Assets Coverage Ratio 1.48 1.53 1.53 16 Current Ratio 1.97 2.04 2.04 2.71 2.71 17 Long Term Debt to Working Capital Ratio 2.16 0.65 0.63 18 Total Debts to Total Assets 0.63 19 Current Liability Ratio 0.20 0.16 0.16 1.24 20 Debtors Turnover 0.93 2.22 NA 21 Bad Debts to Account Receivable Ratio* NA. NA NA NA. NA 22 Inventory turnover * 23 Operating Margin % 50% 59% 63% 24 Net profit Margin% 123% 66% 12%

Notes to Unaudited Financial Results for the guarter ended June 30, 2022 . The above is an extract of the detailed format of quarter and year ended financial results filed with the stock exchange in accordance with

Regulation 52 of SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations, 2015'), as amended and the Accounting Standards specified under Section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rule, 2015 as amended and the relevant provisions of the Companies Act, 2013, as applicable. The full format of quarter ended financial results are available on the website of the stock exchange BSE Limited (www.bseindia.com) and the Company's website (www.nirmalbot.com). . The aforesaid results have been reviewed and recommended by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at

its meeting held on August 4, 2022. 3. For the other line items referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange

BSE Limited (www.bseindia.com) and can be accessed on the Company's website (www.nirmalbot.com). 4. The Company has not received any complaints from the investors during the quarter and hence, there were no investor complaints

outstanding at the beginning and at the end of the quarter. . The definitions of ratio / formulas used for actual computation are as follows:

Debt Equity Ratio = Total Debt by way of NCDs / Equity (Including Quasi Equity in the form of Promotor's Loan/CCD) Debt Service Coverage Ratio = (Profit before interest, Depreciation and Tax) / (Interest on NCDs + Principal Repayment of NCDS) Interest Service Coverage Ratio = (Profit before interest, Depreciation and Tax) / (Interest on NCD)

Asset Coverage Ratio = ((Total Assets-Intangible Assets)-(Current Liabilities-Short term debt))/Total Debt Obligation(excluding promotor's Current Ratio = Total Current Assets/ Total Current Liabilities

Long Term Debt to Working Capital Ratio = Non Current Borrowings(excluding Quasi Equity in the form of Promotor's Loan/CCD and including

Current Maturities of Long Term Debt) / (Current Assets less Current Liabilities excluding current Maturity of Non Current Borrowings) Total Debts to Total Assets Ratio = Total Debt (excluding Quasi Equity in the form of Promotor's Loan/CCD)/ Total Assets Current Liability Ratio = Total Current Liabilities/Total Liabilities

Debtors Turnover = Revenue from Operations/ (Trade Receivable + Annuity receivable (classified under Other Financial Assets)) Operating Margin %= (Earnings before Interest, Tax and Exceptional Items - Other Income)/Revenue from Operations*100 Net Profit Margin %= Profit After Tax/Total Revenue*100

* There is no bad debts and inventory in the company. Hence, Bad Debts to Account Receivable Ratio and Inventory Turnover ratios are not applicable to Company

Previous year figures have been re-grouped, re-worked and re-classified wherever necessary, to make them comparable with current year/period figures.

For and on behalf of the Board of Directors Nirmal Bot Limited Narayanan Doraiswamy Place: Mumbai Director Date: August 4, 2022 DIN: 03169791

TPNODL

TP NORTHERN ODISHA DISTRIBUTION LIMITED

(A Tata Power & Odisha Government Joint Venture) Regd. Off: Corp Office, Januganj, Remuna Golei, Balasore, Odisha-756019

CIN No.: U40106OR2021SGC035951; Website: www.tpnodl.com **NOTICE INVITING TENDER (NIT)** August 04, 2022

TP Northern Odisha Distribution Limited invites tender from eligible Bidders for the following: SI. No. Work Description Tender Enquiry No. TPNODL/OT/2022-23/2500000084 Rate Contract for Providing Security Services at PAN TPNODL TPNODL/OT/2022-23/25N85 Rate Contract for Providing Facility Management Services. Rate Contract for Supply of HT Capacitor Bank at PAN TPNODL TPNODL/OT/2022-23/25N86

MSMEs registered in the State of Odisha shall pay tender fee of Rs. 1,000/- including GST.

* EMD is exempted for MSMEs registered in the State of Odisha.

For more details like bid due date, EMD, tender fee, bid opening date etc. of the Tenders, please visit "Tender' section TPNODL website https://tpnodl.com. All tenders will be available on TPNODL website w.e.f. from dtd. 05.08.2022. Future communication / corrigendum to tender documents, if any, shall be available on website. **HoD-Contracts**

AASWA TRADING AND EXPORTS LIMITED

A public limited company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 **Corporate Identification Number:** L51100GJ1984PLC024704; Registered Office: 32, Milan Park society, Near Jawahar chowk, Mani Nagar, Ahmedabad - 380008, Gujarat, India; Contact Number: 91-7925462907; Email- ID: aaswaexports@yahoo.co.in; Website: http://www.aaswatrading.in/.

Recommendations of the Committee of Independent Directors of Aaswa Trading and Exports Limited ('ASWTR' or 'Target Company') on the Offer made by Mr. Abhishek Narbaria (Acquirer 1) and Mr. Umesh Kumar Sahay (Acquirer 2), (hereinafter collectively referred to as the 'Acquirers') to the Public Shareholders of the Target Company in accordance with the provisions of Regulation 26 (7) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 including subsequent amendments thereto

	Date	Thursday, August 04, 2022		
2.	Name of the Target Company	Aaswa Trading and Exports Limited		
3.	Details of the Offer pertaining to the Target Company	This Offer is being made by the Acquirers, namely being, Mr. Abhishek Narbaria 1) and Mr. Umesh Kumar Sahay (Acquirer 2), pursuant to the provisions of Regu (1) and 4 of the SEBI (SAST) Regulations, for acquisition of up to 1,87,200 (€ Eighty-Seven Thousand and Two Hundred) fully paid-up equity shares of ₹10.00/- Ten Only) ('Equity Shares') each representing representing 26.00% (Twenty Six of the Voting Share Capital of the Target Company, at a price of ₹30.00/- (Rupe Only) per Equity Share, payable in cash ('Offer Price').		isions of Regulations to 1,87,200 (One Lak res of ₹10.00/- (Rupee % (Twenty Six Percen
	Names of the Acquirers and PAC with the Acquirers	Mr. Abhishek Narbaria (Acquirer 1) and M Acquirers.		,
		There is no person acting in concert with the	he Acquirers for this Of	ffer
	Name of the Manager to the Offer	CapitalSquare Advisors Private Limiter 205-209, 2nd Floor, AARPEE Center, MIDC Mumbai – 400093, Maharashtra, India; Telephone Number: +91-22-66849999/Email Address: tanmoy.banerjee@capitaWebsite: www.capitalsquare.in; Contact Person: Mr. Tanmoy Banerjee/ M.	C Road No 11, CTS 70 145/138; alsquare.in/ pankita.pa	
	Members of the Committee of Independent Directors	SEBI Registration Number: INM000012		
).	Members of the Committee of Independent Directors	Following stated are the Members of the Target Company ('IDC Members'):	219;	ndent Directors of th
· .	Members of the Committee of Independent Directors	Following stated are the Members of the	219;	ndent Directors of th
	Members of the Committee of Independent Directors	Following stated are the Members of the Target Company ('IDC Members'):	219;	
).	Members of the Committee of Independent Directors	Following stated are the Members of the Target Company ('IDC Members'): Name of the IDC Member	219;	Designation
	Members of the Committee of Independent Directors IDC Member's relationship with the Target Company (Directors, Equity Shares owned, any other contract/ relationship)	Following stated are the Members of the Target Company ('IDC Members'): Name of the IDC Member Mr. Keyur J. Parikh	219; Committee of Independent of the store on the Board of the store o	Designation Chairman Member he Target Company.
7.	IDC Member's relationship with the Target Company (Directors, Equity Shares owned, any other contract/	Following stated are the Members of the Target Company ('IDC Members'): Name of the IDC Member Mr. Keyur J. Parikh Mr. Bhavesh G. Shah a) IDC Members are Independent Directions.	219; Committee of Independent of the store on the Board of the store o	Designation Chairman Member he Target Company.

Mr. Bhavesh G. Shah

Target Company and being categorized as public shareholders of the Target 8. Trading in the Equity Shares/ other securities of the The IDC Members, namely being, Mr. Keyur J. Parikh holding 200 (Two Hundred) Equity Shares representing 0.028% of the Voting Share Capital and Mr. Bhavesh G. Shah holding 150 (One Hundred and Fifty) Equity Shares representing 0.021% of the Voting Share Capital of the Target Company, have hereby declared, warranted, and confirmed a) They have not traded in the Equity Shares of the Target Company during the period of 12 (Twelve) months prior to the Public Announcement dated Friday, June 17

c) None of the IDC Members are holding any contracts or any relationship, nor are they

related in any way with the Target Company other than acting in directorship in the

150

0.02%

b) They have not traded in the Equity Shares of the Target Company during the period

from the Public Announcement dated Friday, June 17, 2022, till the date of this 9. IDC Member's relationship with the Acquirer The IDC Members neither have any contracts nor relationship with the Acquirers in any (Directors, Equity Shares owned, any other

10. Trading in the Equity Shares/ other securities of Since the Acquirers are individuals, the said disclosure is not Applicable. the Acquirer by IDC Members 11. Recommendation on the Offer, as to whether the The IDC Members have perused the Offer Documents namely being: Offer, is or is not, fair, and reasonable (a) Public Announcement dated Friday, June 17, 2022 ('Public Announcement'); (b) Detailed Public Statement dated Tuesday, June 21, 2022, which was published on

Offer');

(English daily) (All India Edition), Financial Express (Gujarati Daily) (Ahmedabad Edition) Jansatta (Hindi daily) (All India Edition), and Mumbai Lakshadeep (Marathi Daily) (Mumbai Edition) ('Newspapers') ('Detailed Public Statement'); (c) Draft Letter of Offer dated Monday, June 27, 2022 ('Draft Letter of Offer'); (d) Letter of Offer dated Tuesday, July 26, 2022, along with the Form of Acceptancecum-Acknowledgement and Form No. SH-4 Securities Transfer Form ('Letter of

Wednesday, June 22, 2022, in the newspapers, namely being Financial Express

(e) The dispatch confirmation of the Letter of Offer advertisement dated Wednesday, August 03, 2022, which is being published in the Newspapers on Thursday, August 04, 2022 ('Letter of Offer Dispatch Confirmation Advertisement'); (The Public Announcement, Detailed Public Statement, Draft Letter of Offer, Letter of Offer, and Letter of Offer Dispatch Confirmation Advertisement are hereinafter collectively referred to as 'Offer Documents') issued by the Manager on behalf of the Acquirers. On perusal of the aforesaid Offer Documents, the IDC Members believe that this Offer is

fair and reasonable, in accordance with the provisions of SEBI (SAST) Regulations.

Public Shareholders of the Target Company for this Offer is fair and reasonable.

Based on the review of the Offer Documents, the members of IDC have considered the following for making recommendations: a) Offer Price is justified in terms of the parameters prescribed under Regulations 8 (1) and 8 (2) of the SEBI (SAST) Regulations. b) Keeping in view of the above fact, the members of IDC are of the opinion that the Offer Price of ₹30.00/- (Rupees Thirty Only) payable in cash per Equity Share to the

However, the Public Shareholders should independently evaluate the Offer and take informed decision on the matter. 13. Details of Independent Advisors, if any None. 14. Disclosure of Voting Pattern of the meeting in All the IDC Members unanimously voted in favor of recommending this Offer proposal.

which the open offer proposal was discussed 15. Any other matter to be highlighted To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true, correct, and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the

For and on behalf of

Place: Ahmedabad Date: Thursday, August 04, 2022

Target Company under SEBI (SAST) Regulations.

12. Summary of Reasons of Recommendation

Target Company by IDC Members

contract/ relationship)

Committee of Independent Directors Aaswa Trading and Exports Limited Mr. Keyur J. Parikh (Chairman of IDC)

P#LYMED We Care As We Cure

POLY MEDICURE LIMITED

Regd. Office: 232B, 3rd Floor, Okhla Industrial Estate Phase III, New Delhi - 110 020, CIN: L40300DL1995PLC066923 Phone: 011-33550700, Fax: 011-26321894 Website: www.polymedicure.com, E-mail: investorcare@polymedicure.com,

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

		Standalone			Consolidated		
SI.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
uce		30.06.2022	30.06.2021	31.03.2022	30.06.2022	30.06.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	24,358.45	21,320.47	91,808.63	25,342.42	22,221.43	96,096.51
Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)		3,812.90	4,863.02	19,471.51	3,629.13	5,019.38	19,524.49
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,812.90	4,863.02	19,471,51	3,629.13	5,019.38	19,524.49
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,880.00	3,603.00	14,601.71	2,696.23	3,759.36	14,650.60
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,898.74	3,615.65	14,625.42	2,714.97	3,772.01	14,674.31
6	Equity paid up share capital	4,795.02	4,794.03	4,795.02	4,795.02	4,794.03	4,795.02
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			102,902.42		1	103,953.12
8	Earnings per share(Face value of ₹ 5 Each) (Quarterly not annualised):						
	Basic (₹)	3.00	3.76	15.23	2.81	3.92	15.28
83	Diluted (₹)	3.00	3.75	15.22	2.81	3.92	15.27

Place: New Delhi

Date: 04th August, 2022

1 The above unaudited standalone and consolidated results were reviewed and recommended by the Audit Committee & approved by the Board of Directors at their respective meetings held on 4th August, 2022 and have also been limited reviewed by Statutory auditors of the Company.

The above is an extract of the detailed format of unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30,2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com, www.nseindia.com and on the company website www.polymedicure.com.

> By order of the Board Himanshu Baid Managing Director

SWARNA TOLLWAY

SWARNA TOLLWAY PVT. LTD.

6-3-1090, TSR Towers, 4th Floor, C-Block, Rajbhavan Road, Somajiguda, Hyderabad-500082 STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2022 CIN-1145203TG2001PTC036706

	VALUE OF THE PARTY				INR in Lakh
SI.No. Particulars		For the Quarter Ended on June 30, 2022 (Un Audited)	Preceding Quarter Ended on March 31, 2022 (Un Audited)	For the Quarter Ended on June 38, 2821 (Un Audited)	For the Year Ended on March 31, 202 (Audited)
1	Total Income from Operations	7,626.36	7,199.61	5,158.05	26,057.86
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	4,883.56	4,017.53	2,544.09	14,617.20
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	4,883.56	2,807.53	2,544.09	13,407.2
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	4,885.42	2,796.89	2,535.37	13,382.9
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		4,885.42	2,790.97	2,535.37	13,377.03
6	Paid up Equity Share Capital	27,000.00	27,000.00	27,000.00	27,000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	21,889.49	20,001.07	19,284.25	20,001.07
8	Net worth	48,889.49	47,001.07	46,284.25	47,001.07
9	Paid up Debt Capital (including interest accrued thereon)	8,094.00	8,442.00	9,198.00	8.442.0
10	Debt Equity Ratio	0.17	0.18	0.20	0.18
11	Earnings Per Share (of face value' Rs.10 each)	3-3550	2 300-001	3 000	20425-0
	1.Basic(Rs.) (*not annualised)	1.81	1.04	0.94	4.90
	2.Diluted (Rs.) (*not annualised)	1.81	1.04	0.94	4.90
12	Debenture Redemption Reserve	809.40	844.20	919.80	844.2
13	Debt Service Coverage Ratio	11.22	8.70	7.81	9.7
14	Interest Service Coverage Ratio	33.05	20.74	17.63	22.5
15	Current Ratio	5.93	3.12	2.71	3.1
16	Long Term Debt To Working Capital Ratio	0.57	0.74	1.51	0.74
17	Bad debts to Account Receivable Ratio			· •	9.
18	Current Liability Ratio	0.12	0.22	0.17	0.2
19	Total Debt to Total Assets Ratio	0.12	0.12	0.14	0.13
20	Debtors Turnover Ratio	-	. 8		- 33
21	Inventory Turnover Ratio				13
22	Operating Margin (%)	66.38	41.53	53.21	54.4
23	Net Profit Margin(%)	61.97	37.43	47.54	49.65

Notes to the Unaudited Financial Results for the Quarter ended on June 30, 2022:

(1) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, The full format of the Quaterly financial results are available on the websites of the Stock Exchange - National Stock Exchange

(NSE) websites www.nseindia.com and Company's website www.swamatollway.com 2) For the other line, items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent

fisclosures have been made to the Stock Exchange (NSE) and can be accessed on the (www.nseindia.com) and on the Company's website www.swamatollway.com.

Place: Hyderabad For and On behalf of the Board Date: 04 Aug 2022 Director







Pune

Email: shirur.pune@gmail.com

जा.क.-२३३८/२०२२

मध्य रेल्वे

सोलापुर विभाग

निविदा क्र. एसयुआर/एल/टी/2022/21आर

रेल्वे, सीलापुर हे भारताचे मा. राष्ट्रपती यांच्याकरीता

आणि वतीने क्र. एल-जी-पीए-102-सीओएनटी-

2021-01-आर 2 दिनांक 14/06/2022 विभागीय

रेल्चे व्यवस्थापक (विद्युत), मध्य रेल्चे, पूणे, भारताचे

राष्ट्रपती यांचे करीता खालील नमृद कामांकरीता

प्रतिष्ठित, अनुभवी आणि परवानाधारक इलेक्ट्रीकल

ठेकेदारांकडून ऑनलाईन ई-निविदा रेल्वेच्या re-

procurement website: www.ireps.gov.in

कामाचे नाव: दौड छोडं लाईन स्टेशनचे शिक्षक

ठेवलेल/ सोडलेल्या संबंधातील इलेक्ट्रीकल जनरल

सर्व्हींस काम स्टेशनचे कामकाज आणि प्रवाशांच्या

इलेक्ट्रीकल जनरल सर्व्हींस चे काम सुलभते करीता

करणे. (पुनर्निविदा). अंदाजित किमतः रू 2323020.71. बयाना सक्रम रू.: 46,500/-

पूर्णत्वाचा कालावधी: 12 महिने. ऑफरची वैधता: 45

देवस. बेबसाइंटवर निविदा बंद करण्याची तारीख व

चेळ- 30/08/2022, 15.00 चाजता. चयाना रक्षम

ई-पेमेंट हारे www.ireps.gov.in या संकेतस्थळ

रेल्वे मदत हेल्पलाईन 139

इंएक्सपी-32

वसुली अधिकारी - I/II यांचे कार्यालय

ऋण वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

पहिला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर-३०ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३.

ऋणांची वसूली व दिवाळखोरी कायदा, १९९३ यासह वाचलेल्या आयकर कायदा, १९६१ करिता

दुसऱ्या अनुसूचीच्या नियम ५३ अंतर्गत विक्रि उद्घोषणेचा समझोता करण्याकरिता सूचना

२०१९ चा आरपी नं. ३५

बँक ऑफ इंडिया

मेसर्स वर्धमान व्हेंचर्स व इतर

(सीडी१) मेसर्स वर्धमान व्हेंचर्स (तिच्या भागीदारांद्वारे एक भागीदारी फर्म) श्री. शैलेंद्र गोएल व

(सीडी२) श्री. शैलेंद्र आनंदवरूप गोएल, कार्यालय येथे असलेले - ६३/६४, दुसरा मजला, तपस्वीनी

(सीडी३) श्रीमती मीन् शैलेंद्र गोएल, कार्यालय येथे असलेले - ६३/६४, दुसरा मजला, तपस्वीनी प्लाझा

(सीडी४) श्री. दिपक गोविंद सेंडे, फ्लॅट नं. १५, अभिषेक - ३, हाऊसिंग सोसायटी, संभाजी नगर

ज्याअर्थी तुम्हाला पीठासीन अधिकारी, ऋण वसूली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) यांच्याद्वारा आदेश

देण्यात आला होता ज्यांनी क. २,०३,११,२०१.४२ (रुपये दोन कोटी तीन लाख अकरा हजार दोनशे

एक व पैसे बेचाळीस फक्त) या रकमेचे अर्जदार ब्रॅंक / अर्जदार फायनान्शियल इन्स्टिट्यूटच्या नावे

प्रदान करण्यास ओए/४७३/२०१४ यामधील दिनांकित ०५.०९.२०१९, प्रलंबित वाद व पुढील व्याज र

किंमतीचे न झालेल्या प्रदान यासह वसुली प्रमाणपत्र निर्गमित केले आहे, निम्नस्वाधरीकारांनी खाली नमूद

२. तुम्हास बाह्वारा कळविण्यात येते की **२६.०९.२०२२ रोजी दु.०२.३० वा** त्याकरिता विक्रिची उद्घोषण

मागे घेणे आणि अटींबाबत समझोता करण्याकरिता निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला विनंती करण्यात

येते की उक्त मालमत्ता किंया त्यावरील कोणताही भागास लागू असलेला कोणताही भार, आकार, दावे किंया

ऑफिस प्रिमायसेस नं. ८२,८३,८४,८५,८६,८७ व ९५, "तपस्वी प्लाझा" म्हणून ज्ञात असलेल्य

इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील, मोजमापाचा २१८.८६ चौ.मी., २३५४.९६ चौ.फू.शी तुल्य

बिल्डिंग "तपस्वी प्लाझा"मधील चार खाजगी व एकमेव ६६० ची.फ. पार्किंगसह, सर्व्हे नं

१४९/बी व १५०/बी यावर बांधकाम केलेली. तत्सम सीटीएस नं. ५२१३/१ ते ११, ५२१४/१ ते

१२, ५२१५/१ ते ४ व ५२१६, व्हिलेज आकुर्डी, तालुका हवेली, जि.पुणे, पिंपरी-चिंचवड

आज दिनांक २६.०६.२०२२ माझ्या हस्ते दिलेल्या आणि न्यायाधिकरणाच्या मोहोरनिशी

चौक, प्राधिकरण निगडी, पुणे-४११ ०४४.

चीकाजवळ, प्राधिकरण निगडी, पुणे-४११ ०४४.

केलेल्या जंगम / स्थावर मालमत्तेच्या विक्रिकरिता आदेश दिला आहे.

दायित्वे याबाबत निम्नस्वाक्षरीकारांच्या लक्षात आणून द्यावी.

म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या मयदित.

चिंचवड, पुणे-४११ ०१९

श्रीमती मीन् गोएल कार्यालय येथे असलेले - ६३/६४, दुसरा मजला, तपस्वीनी प्लाझा

व्हिलेज आकुर्डी, ता. चिंचवड, जि. पुणे, जुना मुंबई-पुणे रोड, आकुर्डी, पुणे-४११ ०१९.

प्लाझा, व्हिलेज आकुर्डी, ता. चिंचवड, जि. पुणे, जुना मुंबई-पुणे रोड, आकुर्डी, पुणे-४११ ०१९.

क्हिलेज आकुर्डी, ता. चिंचवड, जि. पुणे, जुना मुंबई-पुणे रोड, आकुर्डी, पुणे-४११ ०१९.

राहणार - फ्लॅट नं. ७, दुसरा मजला, परवीन पॅलेस, प्लॉट नं. ७ (एसडीसी), सेक्टर २५, भेल

पाठविण्यात याची.

या संकेतस्थळावर निविदा मागवित आहेत.

यरिष्ठ विभागीय इलेक्ट्रीकल इंजिनिअर, मध्य

CIN: U65923K12010PIC039179 कॉर्पोरेट कार्यालय:- मणपुरम होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, उरा माळा, युनीट नं. 301 ते 315, ए विंग, कनकिया वॉल स्ट्रीट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- 40093, महाराष्ट्र. फोन नं. 022-66211000

मागणी सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील कर्जदार यांनी कंपनीकडुन घेतलेल्या कर्ज सुविधची मुद्यल रक्कम व त्यावरील व्याज रकमेची परतफेड करण्यात कसूर केली आहे त्यामुळे त्यांच्या खात्याची वर्गवारी नॉन परफॉर्मिंग असेट (एन.पी.ए.) अशी करण्यात आलेली आहे. त्यांनी कंपनीस दिलेल्या आणि माहित असलेल्या अखेरच्या पत्यावर खालील दिनांकित सूचना आर्थिक मालमत्तेची सुरक्षितता, पुर्नबांधणी आणि हितसंबंध सुरक्षा अंमलबजावणी कायदा 2002 चे कलम 13(2) अंतर्गत देण्यात आली होती. त्यास अधिक म्हणून खालील क्रमांकित सदर कर्जदार यांच्या माहितीकरीता ही जाहिर सूचना देण्यात येत आहे.

ज्ञ. क्र.		सुरक्षा मालमत्तच वणन, ज्या सबधात हितसंबंध निर्माण करण्यात आलेले आहेत		कब्जा सूचनचा तारीख
1.	ग्रजश्री प्रताप निबाळकर, प्रताप शिवाजी निबाळकर, भरत वासुदेव प्रभावळे/ नवनाथ महादेव सावंत सी090सीओएलओएनएस00005010199/कोल्हापूर	ओटीएस नं. 287, ग्रामपंचायत मिळकत क्र.384 आणि 384/1, (जुना मिळकत क्र. 376), ग्रामपंचायत-भेडासगाव, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर, पी.ओ. आकुर्ले, कोल्हापूर, पिन- 416214	95.005*F0.EX.0.T.15	20/07/2022 आणि रू. 546637/-
2	गणेश आनंदराव कदम, स्रेहल गणेश कदम, वैभव विनायक भोसले/ एमओ९०सीओएलओएनएस०००००5००९३३६/सातारा	मिळकत क्र. 162, अ.क्र.178, मु.पो. आंबेचिंचोळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, पो. अरण, सोलापूर, महासङ्क- 413301	15/07/2022	20/07/2022 आणि रू. 985885/-
3	अमर अर्गवंद क्षिरसागर, कविता अमर क्षिरसागर के, अर्गवंद शंकर क्षिरसागर (मयत) म्हणून त्यांचे कायदेशीर वारसदार अ) अमर अर्गवंद क्षिरसागर, ब) कविता अमर श्विरसागर क) अमर अर्गवंद क्षिरसागर हे त्यांचा मुलगा हर्षवर्धन अमर श्विरसागर याच्यावतीने, ड) सुवर्णा अमर श्विरसागर, इ) अविनाश अर्गवंद श्विरसागर फ) अमृता अर्गवंद श्विरसागर ग) तनिष्का अर्गवंद श्विरसागर, अविनाश अर्गवंद श्विरसागर/	262/3, मु.पो. छाले, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, सोलापूर, महाराष्ट्र- 413305	18/11/2020	08/07/2022 आणि रू. 692634/-

थकीत रकमेची परतफेड करावी, तसे न केल्यास कलम 13(2) अंतर्गत दिलेल्या सूचनेच्या तारीखपासून 60 दिवसानंतर आर्थिक मालमत्तेची सुरक्षितता, पुर्नबांधणीआणि हितसंबंध सुरक्षा अंमलबजावणी कायदा 2002 चे कलम 13(2) च्या तरतुदीनुसार पुढील कारवाही करण्यात येईल. दिनांक: 05 ऑगस्ट, 2022 सही/- प्राधिकृत अधिकारी, पणपुरम होम फाबनान्स लिमिटेड

उपरोक्त कर्जदार यांना सुचविण्यात येते की, यांनी याद्वारे सदर कायदा कलम 13(2) अतर्गत दिलेल्या सूचनांच्या निर्गमित तारीखपासून 60 दिवसात

स्थळः महाराष्ट्र

रजि.एडीद्यरा, दस्ती अवशस्वी ठरल्यामुळे (एक्स ४४) द्वारा प्रसिद्धी

[रेग्युलेशन ३३(२) पाहा]

(रतनेश कुमार)

वसुली अधिकारी - 1

ऋण वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

एमओ90एलएएलओएलएस000005004186/सातारा

Can Fin Homes Ltd

दुरध्वनी क्रमांक : ०२१३८ - २९९१२२ / ०२१३८ - २९९२६२ Website: shirurnagarparishad.org दिनांक ४/८/२०२२

दरपत्रकाची जाहीर सुचना

शिरुर नगरपरिषद, घोडनदी

पुणे नगर रोड, ता. शिरुर, जि. पुणे – ४१२२१०

शिरुर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेतील DI, CI, HDPE पाईपलाईन दुरुस्तीसाठी लागणारे एअर वॉल, मेकॅनिकल (जी.पी.जॉईंट), स्लुस बॉल, HDPE पाईप, कपलर, एल्बो, टेलपीस, सर्व्हींस सॅडल इत्यादी पाईप साहीत्य पुरवठा करणे साठी इच्छुक कंत्राटदार/ एजन्सी यांचे कडुन भराई, उतराई, वाहतूक व सर्व करांसहीत वार्षिक दराने साहीत्य पुरवठ्यासाठी विहीत नमुन्यात सिलबंद दरपत्रक मा. मुख्याधिकारी, शिरुर नगरपरिषद घोडनदी, यांनी मागणी केले आहे. साहीत्य स्पेसिफिकेशनसह विहीत नमुन्यातील यादी पाणी पुरवठा विभागा कडून इच्छुक पुरवठादार यांनी उपलब्ध करून घ्यावी. सिलबंद दरपत्रक सादर करण्याचा कालावधी दिनांक ५/८/२०२२ ते १२/८/२०२२ पर्यंत राहील. मंजुर दरपत्रक धारकास रु. ५००/- रक्कमेच्या स्टॅम्प पेपर स्वखर्चाने करारनामा करून द्यावा लागेल. देय बिलातून १०% सुरक्षा अनामत, २% GST व २% आयकर कपात करणेत येईल. दरपत्रक मंजूर अथवा नामंजुर करण्याचे अधिकार नगरपरिषदेने राखुन ठेवले आहेत. (संतोषकुमार देशमुख)

(ॲड. प्रसाद बोरकर) मुख्याधिकारी शिरूर नगरपरिषद घोडनदी शिरुर नगरपरिषद घोडनदी उपविभागीय अधिकारी

(五, 1)

कालावधी

उपविभाग, पुणे-शिरुर

दक्षिण रेल्वे

कामे शाखा - मदुराई विभाग निविदा सूचना क्र. एमडीयू-डब्लू-१४-२०२२ दिनांकित ०२.०८.२०२२


विभागीय रेल्वे व्यवस्थापक/ कामे/ दक्षिण रेल्वे/ मदुराई यांच्या द्वारा खालील कामांकरिता नामांकित कंत्राटदारांकडून ही-लिफाफा पद्धतीत ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत. आयटम नं. १ ते २ करिता निविदा बंद होण्याची तारीख २९.०८.२०२२ रोजी दु. ०२.०० वा आहे. आ. क्र. पूर्वता

	(6.0.)		
सेक्सनमधील तिरुनेलवेली-तिरुचेंदूर स्थानकादरम्यान ५९.०० किमी एकूण लांबीकरिता ब्रीज ॲप्रोचेस (२.०८ किमी)च किमी १.३०० ते १२.०००, किमी १३.००० ते ५९.२२० दरम्यान लाईन ब्लॉक अंतर्गत मोबाईल फ्लॅश बट्ट वेल्डिंगचा वापर करून प्रस्तावित		१०१८८००	१२ महि
सेक्सन्समधील परामाक्कुडी व सत्तीराक्कुडी स्थानकादरम्यान ८,०० किमी एकूण लांबीकरिता किमा ५९१,००० व ५९९,००० दरम्यान आणि पुडुक्कोट्टाय परमनंट वे सेक्सनमधील पुडुक्कोट्टाय व करायक्कुडी स्थानकांदरम्यान ३२,५०० किमी एकूण लांबीकरिता किमी ४५७,००० व ४८९,५०० दरम्यान लाईन ब्लॉक अंतर्गत मोबाईल फ्लॅश बट्ट वेल्डिंगचा वापर करून		७९३६००	१२ महिने
(फक्त २ आयटेम्स)	Š.		
	सेक्सनमधील तिरुनेलवेली-तिरुचेंदूर स्थानकादरम्यान ५९.०० किमी एकूण लांबीकरिता ब्रीज अँप्रोचेस (२.०८ किमी)य किमी १.३०० ते १२.०००, किमी १३.००० ते ५९.२२० दरम्यान लाईन व्लॉक अंतर्गत मोबाईल फ्लॅश बट्ट वेल्डिंगचा वापर करून प्रस्तावित वेल्ड रिन्युअल. (केवळ आरडीएसओ मान्यताप्राप्त एझन्सीजनी त्यांचे दर द्यावयाचे आहेत) तिरुचिरापल्ली- रामेश्वर सेक्शन:- मंडपम परमनंट व सेक्सन्समधील परामाक्कुडी व सत्तीराक्कुडी स्थानकादरम्यान ८.०० किमी एकूण लांबीकरिता किमा ५९१.००० व ५९९.००० दरम्यान आणि पुडुक्कोट्टाय परमनंट वे सेक्सनमधील पुडुक्कोट्टाय व करायक्कुडी स्थानकांदरम्यान ३२.५०० किमी एकूण लांबीकरिता किमी ४५७.००० व ४८९.५०० दरम्यान लाईन व्लॉक अंतर्गत मोबाईल फ्लॅश बट्ट वेल्डिंगचा वापर करून प्रस्तावित वेल्ड रिन्युअल. (केवळ आरडीएसओ मान्यताप्राप्त एझन्सीजनी त्यांचे दर द्यावयाचे आहेत)	तिरुनेलवेली- तिरुचेंदूर:- श्रीवैकुंटम परमनंट वे १७३७,५६ सेक्सनमधील तिरुनेलवेली-तिरुचेंदूर स्थानकादरम्यान ५९.०० किमी एकूण लांबीकरिता ब्रीज ऑप्रोचेस (२.०८ किमी)च किमी १.३०० ते १२.०००, किमी १३.००० ते ५९.२२० दरम्यान लाईन ब्लॉक अंतर्गत मोबाईल फ्लॅश बट्ट वेल्डिंगचा वापर करून प्रस्तावित वेल्ड रिन्युअल. (केवळ आरडीएसओ मान्यताप्राप्त एझन्सीजनी त्यांचे दर द्यावयाचे आहेत) तिरुचिरापल्ली- रामेश्वर सेक्शन:- मंडपम परमनंट व १२८७.२४ सेक्सन्समधील परामाक्कुडी व सत्तीराक्कुडी स्थानकादरम्यान ८.०० किमी एकूण लांबीकरिता किमा ५९१.००० व ५९९.००० दरम्यान आणि पुडुक्कोट्टाय परमनंट वे सेक्सनमधील पुडुक्कोट्टाय व करायक्कुडी स्थानकादरम्यान ३२.५०० किमी एकूण लांबीकरिता किमा ५९१.००० व ४८९.००० दरम्यान लाईन ब्लॉक अंतर्गत मोबाईल फ्लॅश बट्ट वेल्डिंगचा वापर करून प्रस्तावित वेल्ड रिन्युअल. (केवळ आरडीएसओ	तिरुनेलवेली- तिरुचेंदूर:- श्रीवैकुंटम परमनंट वे १७३७.५६ १०१८८०० सेक्सनमधील तिरुनेलवेली-तिरुचेंदूर स्थानकादरम्यान ५९.०० किमी एकूण लांबीकरिता ब्रीज अँप्रोचेस (२.०८ किमी)व किमी १.३०० ते १२.०००, किमी १३.००० ते ५९.२२० दरम्यान लाईन ब्लॉक अंतर्गत मोबाईल फ्लॅश बट्ट वेल्डिंगचा वापर करून प्रस्तावित वेल्ड रिन्युअल. (केवळ आरडीएसओ मान्यताप्राप्त एझन्सीजनी त्यांचे दर द्यावयाचे आहेत) तिरुचिरापल्ली- रामेश्वर सेक्शनः- मंडपम परमनंट व १२८७.२४ ७९३६०० सेक्सन्समधील परामाक्कुडी व सत्तीराक्कुडी स्थानकादरम्यान ८.०० किमी एकूण लांबीकरिता किमा ५९१.००० व ५९९.००० दरम्यान आणि पुडुक्कोट्टाय परमनंट वे सेक्सनमधील पुडुक्कोट्टाय व करायक्कुडी स्थानकादरम्यान ३२.५०० किमी एकूण लांबीकरिता किमा ५९१.००० व ४८९.५०० दरम्यान लाईन ब्लॉक अंतर्गत मोबाईल फ्लॅश बट्ट वेल्डिंगचा वापर करून प्रस्तावित वेल्ड रिन्युअल. (केवळ आरडीएसओ मान्यताप्राप्त एझन्सीजनी त्यांचे दर द्यावयाचे आहेत)

अधिक तपशील सविस्तरित्या http://www.ireps.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मदुराई विभागातील कामांच्या ई-निविदेकरिता अर्ज करणाऱ्या निविदाकारांनी/ कंत्राटदारांनी www.ireps.gov.in या ई-निविदा पोर्टलवर नोंदणी करून घेणे आवश्यक आहे आणि केवळ ऑनलाईन निविदाच स्वीकारल्या जातील. वेबसाईटमध्ये तदनंतर अपलोड केलेल्या कोणत्याही सुधारणा किंवा फेरबदलांकरिता कोणतेही शुद्धिपत्र तपासणे ही नियिदाकाराची जबाबदारी आहे, सदर बाब निविदा सादर करतेवेळी विचारात घेतली जाईल.

> विभागीय रेल्वे व्यवस्थापक/ कामे/ मदराई (भारताच्या राष्ट्रपतीच्या वतीने आणि करिता)

यावर आम्हाला फॉलो करा 👿 twitter.com/GMSRailway



कॅटालिस्ट ट्रस्टिशीप लिमिटेड सीआयएन : यू७४९९९पीएन१९९७पीएलसी११०२६२ मुंबई : विंडसर, ६वा मजला, ऑफिस नं. ६०४, सी.एस.टू. रोड, सांताक्रझ (पृ), मुंबई-४०००९८ दिल्ली : ८१०, ८वा मजला, केलाश बिल्डिंग, २६ कस्तुर्बो गांधी मार्ग, नवी दिल्ली-११० ०० नोंदणीकृत कार्यालय : जीडीए हाऊस, प्लॉट नं. ८५, पीड रोड, पुणे-४११०३८

न्याअर्थी, **कॅटालिस्ट ट्रिटशीप लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी वित्तिय मतेर्च सुरक्षितता व पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा, २००२ ची अंमलबजावणी आणि सुरक्षा हित (अमंलबजावणी नियम, २००२ च्या नियम ३ यासह वाचलेल्या कलम १३(१२) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणी अंतर्गत उक्त सुचनेच्या स्वीकृतीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत. रू. ५,६२,८१,८६,९६३/-(रूपये पाचज्ञे बासष्ट कोटी एक्याऐंज्ञी लाख शहाऐंज्ञी हजार नवज्ञे त्रेसष्ट फक्त) असलेल्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता ऋणको **मेसर्स स्काय वन कॉर्पोरेट पार्क एलएलपी** यांच्यावर

फर्माविणारी दिनोकित १२ मे, २०२२ मागणी सूचना निर्गमित केली आहे. ऋणको रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरले आहेत, ऋणको व आम जनतेस याद्वारा सुचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी आज दिनांक ०२ **ऑगस्ट, २०२२** रोजी सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८ यासह वाचलेल्या कायद्याच्या कलम १३च्या पोट-कलम (४) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत वाखाली वर्णिलेल्या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे

सुरक्षित मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत उक्त कायद्याच्या कलम १३च्या पोट-कम (८) च्या तरतुर्दीकडे विशेषकरून ऋणको आणि आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की त्यांनी मालमत्तेशी व्यवहार करू नरे

आणि मालमतेशी केलेला कोणताही व्यवहार **रु. ५,६२,८१,८६,९६३**/- आणि त्यावरील व्याज या रकमेकरित कॅटालिस्ट ट्रस्टिशीप लिमिटेडच्या आकाराच्या विषयाधीन असेल.

ऋणकोचे सर्व हक्क, नामाधिकार, हित व लाभ, त्यातील सर्व एकेरी लाभदायक हक्क, नामाधिकार व हित सर अदमासे जमीन एरिआ संबंधित जे मालमत्तेचे सर्व खंड व तुकडे आहेत त्यातील असलेला पोशंन मोजमापाच ४४,१९६.५२ ची.मी., सर्व्हें नं. २३९/२ वापैकी, एकूण मोजमापाची ५८,२००.०० ची.मी., येथे स्थित - रिव्हेन्य् व्हिलेज : लोहेगाव, ता. हवेली, जि. पुणे, जी म्युनिसिपल कॉपोरेशन ऑफ सिटी ऑफ पुणेच्या स्थानिक मयदित आणि नोंदणी जिल्हा उप-निबंधक तालुका हवेली, जि. पुणेच्या अधिकारितेत आहे, "**स्काय वन कॉर्पोरेट पार्क** - **टॉबर १**" (यापुढे प्रोजेक्ट १ म्हणून संदर्भित) कमर्शियल प्रिमावसेसशी तत्सम, आणि त्यावरील सद्य व भावी बांधकाम, प्रत्येक प्रकरणातील हस्तांतरणीय विकास हक्क ("टीडीआर") आणि / किंवा फ्लोअर स्पेस ईडेक्स (एफएसआय) प्रोजेक्ट १, इमारती, इरेक्शन्स व बांधकाम वापैकी निर्मिती केलेली, प्रत्येक वर्णनामध्ये उभे व जोडून असलेली बांधकामे आहेत किंवा पूर्वोक्त जमीन व प्रिमायसेसला जोडून आहेत किंवा त्यावरील कोणतार्ह भाग आणि समायिक वापराचे सर्व हक्क आणि सुविधा व त्याकरिता आकस्मिक सलग्न, एकत्रित सर्व वृक्ष, फेन्सेस, हेजेस, डिचेस, मार्ग, गटारे, नाले, पाणी, वॉटरकोर्सेस, स्वातंत्र्य व विशेषाधिकार, वारसाप्राप्त संपद किंवा प्रिमायसेस. सृविधाधिकार व सलग्न किंवा त्यावरील कोणताही भाग उक्त विद्यमान मालमत्तेवरील जो कार्ह असेल तो किंवा भावी मालकीचा किंवा त्याकरिता कोणत्याही तन्हेने निगडित, जमीन वारसाप्राप्त मालमत्ता किंव प्रिमायसेस किंवा विद्यमान किंवा भावी कालावधीतील कोणताही भाग किंवा त्याकरिता कोणत्याही रितीने सलग्न असलेली **("प्रधम गहाणबट मालमत्ता")** आणि सदर मालमत्तेवरील जे काही असेल ती संपदा, हक्क नामाधिकार, हित, मालमत्ता, दावा व मागणी ज्वा वर्णनामध्ये वरील मालमत्तेच्या वर्णनाचा समावेश आहे जे सह अस्तित्वातील, बांधकाम केलेले किंवा त्यानंतर प्राप्त केलेली

- ऋणकोचे सर्व हक्क, नामाधिकार, हित व लाभ, सर्व व एकेरी, प्रोजेक्ट १ (दोन्हा सरा व भावी) संबंधित सर व एकेरी सद्य व भावी मूर्त मालमत्ता विशेषकरून त्यात समाविष्ट मर्यादेशिवाय, सर्व जंगम संयंत्र व यंत्रसामग्री उपकरणे, हॅंड ट्रन्स इलेक्ट्रिकल सिस्टम्स, विद्युत उपकरमे, हार्डवेअर, कॉम्प्युटर स्वॉफ्टवेअर, वायरिंग, मशिनरीं स्पेअसं, टल्स, मीटसं, मोटर वाहेने, उपसाधके, फायर अँड सेफ्टी इक्विपमेंट, टेलिफोन व अन्य दळणवळण उपकरणे, सर्व कार्यालयीन उपकरणे व फर्निचर व अन्य कोणतीही जंगम मत्ता, जी जोड्न असलेली किंवा आत मालकी असलेली किंवा कोणत्याही बेळेत ऋणकोच्या मालकीची असेल, आणि प्रोजेक्ट १ संबंधित आणि किंवा प्रथम गहाणवट मालमत्ता, जो सद्या किंवा पुढे कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही ठिकाणी ताब्यात असलेलें ऋणकोचा आदेस व विन्यास अंतर्गत किंवा प्रवास व पोचवणी कालावधीतील, आणि त्याकरिता सर्व पुनःस्थापने आणि त्याकरिता अतिरिक्त जी पर्वायी, पुनःस्थापन, परिवर्तन, वसुली किंवा अन्यखेरीज जे काही असेल त्य कोणत्याही तन्हेने त्याकरिता लागु सर्व लाभ, हक्क व आकस्मिक जे आता किंवा त्यानंतर कोणत्याही वेळेत ऋणकोच्या मालकीची असेल (**"दूसरी गहाणवट मालमत्ता")**, तसेच त्याकरिता व त्यावरील सर्व संपदा, हक्क, नामाधिकारस हित, मालमत्ता, दावे व मागण्या ज्याच्या वर्णनामध्ये वरील वर्णिलेल्या मालमतेचा समावेश आहे जी सद्य अस्तित्वातील, बांधकाम केलेली किंवा त्यानंतर प्राप्त केलेली
- ऋणकोचे सर्व हक्क, नामाधिकार, हित व लाभ, आणि वाहारा अभिहस्ताँकित असलेल्या क्षमतेत नसलेल्या सुरक्षेमार्गे ताब्यात असलेली, सुरक्षा विश्वस्थेच्या नावे असलेली, आणि / किंवा प्रोजेक्ट १ संबंधित व त्याकरित संबंधित कोणतेही विकास करारनामे, परंतु करारनामा, क्लिअरन्सेस, परवाने, परमीट्स, मान्यता, समंत्ती, प्लान्ट हक, नामाधिकाराशी मर्यादित नसलेले यात प्रोजेक्ट १ च्या बाबत आणि समाविष्ट प्रोजेक्ट १ वरील कमशिंयल प्रोजेक्टचे बांधकाम व विकास, मर्यादेशिवाय, त्याखालील सक्तीचे संपादणूक हक्क, आणि पर्यायी किंवा त्याअंतर्गत पर्याय ठेवलेले. आणि ऋणकोच्या नावे सरू व चाल् करण्याकरिता, जसे असेल त्यानुसार, किंवा स्वतःच्या नावे किंवा कोणत्याही उल्लंघनाबाबत कोणत्याही व्यक्तीच्या विरोधातील कोणताही प्रक्रिया, करारनामे विलअरन्सेस, परवाने, परमीट्स, मान्यता, समंत्ती, ("तिसरी ग्रह्मणबट मालमत्ता'') आणि समाविष्ट मयदिशिवाय, मालकीच्या सर्व रकमेकरिता हक्क व लाभ किंवा ऋणकोद्वारा स्वीकारलेली, आणि त्याअंतर्गत सर्व दावे ज्यामधील वरील वर्णनात सद्य विद्यमान किंवा त्यानंतर प्राप्त केलेल्या मालमत्तेचा समावेश असेल;
- ऋणकोचे सर्व हक्क, नामाधिकार, हित व लाभ, प्रोजेक्ट १ च्या बाबतीत आणि / किंवा त्या अंतर्गत विम कंत्राटासंबंधित आणि प्रोजेक्ट १ संबंधित मालमत्ता, दोन्हा सद्य व भावी (सुरक्षा विश्वस्थ करिता स्वीकाई व लाग् कावद्याअंतर्गत लाग् असलेल्या सुरक्षा विश्वस्थेच्या नावे नुकसान भरपाई खंड वासह) ("चौधी गहाणवट मालमत्ता") आणि त्या अंतर्गत स्वीकाई सर्व पैशांकरिता सर्व हक्क, दावे व लाभ आणि त्याअंतर्गत सर्व अन्य दावे ज्यामधील वर्णनात सद्य अस्तित्वातील किंवा त्यानंतर प्राप्त केलेल्या मालमतेचा समावेश असेल;

ऋणकोचे जे काही असतील ते सर्व हक्क, नामाधिकार, हित व लाभ, त्यातील व अंतर्गत आणि प्रोजेक्ट १ मध्-

- जमा रकमेबाबत जी कोणत्याही बैंक खात्यात ठेवलेली, मर्यादेशिवाय समाविष्ट, एस्क्रो अकाउंट्स (डीएसआरप समाविष्ट) किंवा त्याकरिता पर्यायी कोणत्याही खात्यात आणि एस्क्रो करारनाम्याच्या अनुसार कोठही किंवा त्यात वेळोवेळी जमा केलेला निधी किंवा मालकिची सर्व रक्कम समाविष्ट एस्क्रो अकाउंट्समध्ये जमा केलेली अन्य सरक्षिततेचे प्रतिनिधीत्वर करणारी सर्व रक्कम, आणि स्वीकारलेली आणि/किंवा ऋणकोद्वारा स्वीकार्ह त्यात समाविष्ट बुक डेब्ट्स व प्राप्ट, दोन्ही सद्य व भावी जे प्रोजेक्ट १ संबंधित आहेत, सर्व प्रवर्तनीय रोख प्रवाह, महसूल, प्राप्य, प्रोजेक्ट १ करारनाम्याअंतर्गत प्राप्य किंवा अन्यखेरीज आणि ("**पाचवी गहाणवट मालमत्ता**") सर्व पैसे, प्रतिभृती, इन्स्ट्रमेंट्स, गुंतवणूक, बीमा आणि अन्य मालमत्ता जी डिपॉझिट केलेली आहे, त्वाकरिता जमा केलेली किंवा जमा करावयाची किंवा डिपॉक्टि करणे आवश्यक असलेली किंवा कोणत्याही खात्यात पड्न असलेली ज्यामधील वरील वर्णनात सद्य विद्यमान किंवा त्यानंतर प्राप्त केलेल्या मालमत्तेचा समावेश असेल; ऋणकोचे सर्व हक्क, नामाधिकार, हित, लाभ, दावे आणि भागीदारांच्या भागीदारी हिताच्या मागण्या ज्या काही असतील त्याद्वारा त्यात समाविष्ट कोणतेही प्राप्य / जमा रक्कम जी भागीदारमधून निघालेली, सद्य किंवा भावी
- लाभ, दोन्हा सद्य किंवा भावी (प्रथम व चौथ्या गहाणवट मालमत्तेच्या तरतुदीच्या अनुसार आकारीत प्रभावी मालमत्तेखेरीज), त्यात समाविष्ट हाती असलेली ग्रेख, ऋणकोची सर्व गुंतवणुक, ("सातबी गहाणबट मालमत्ता") आणि त्यात समाविष्ट मयदिशिवाय, ऋणकोच्या वचनबद्धतेतील हक्क, नामाधिकार व हित् ज्वामधील वर्णनात वरील वर्णिलेली किंवा सद्य अस्तित्वातील, बांधकाम केलेली किंवा त्यानंतर प्राप्त केलेली या

ऋणकोच्या प्रोगेक्ट १ संबंधित फ्लोटींग चार्ज, सर्व हक्क, नामाधिकारस हित, दावा व अन्य सर्व मालमतेमधील

काळातील ("सहाबी गहाणवट मालमत्ता") आणि

यात वर्णन न केलेल्या भांडवली अटी दिनांकित ३१ डिसेंबर, २०१८ कर्ज करारनामा न अन्य वित्तिय कागदपत्रांमधील सदर अटींकरिता वर्णित अर्थबोधीत असतील.

तारीखः ०२ ऑगस्ट, २००२ स्वाक्षरी/- प्राधिकृत अधिकारी **அந்தைற**ுர்.loksatta.com कॅटालिस्ट ट्रस्टिशीप लिमिटेड कॅन फीन होम्स लि.

१०१ उमा अपार्टमेंट, सीटीएस नं. २०२७, आयसीआयसीआय बँकेच्या वर एस.पी. कॉलेज जवळ, ग्राहक पेठच्या समोर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३०

फोनः ०२०-२४३२१०३० मो.: ७६२५०७९१२३ सीआयएन -L85110KA1987PLC008699 ई-मेल : pune@canfinhomes.com परिशिष्ट - ४-ए (नियम ९ (१) अन्वये)

स्थावर मिळकतींची विक्री करण्याकरिता विक्री नोटीस

सेक्युरिटायझेशन अँन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट २००२ मधील नियम ९(१) अन्वये, सेक्युरिटी इन्टरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ अन्वये स्थावर मिळकर्तीची विक्री करण्याकरिता विक्री नोटीस. तमाम लोकांस व विशेषत: कर्जदार व हमीदार यांना या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की खाली नमूद स्थावर मिळकत जी सिक्युअर्ड क्रेडिटर यांचेकडे गहाण/चार्ज मध्ये आहे त्याचा प्रत्यक्ष ताबा अधिकृत अधिकारी, कॅन फिन होम्स लि., पूणे शाखा यांनी घेतला आहे, त्याची विक्री जसे आहे तसे, जेथे आहे तेथे व जसे आहे त्या स्थितीत दि. २४.०८.२०२२ रोजी कॅन फिन होम्स लि. यांना देय असलेली दि. १४.१०.२०१९ रोजीची थकबाकी रक्कम रु. २६,००,२७३/-(रुपये सव्हीस लाख दोनशे त्र्याहत्तर फक्त) अधिक पुढील व्याज व इतर खर्च हे सौ. सुनीता अनंत निवळके, श्री. अंकुश आर साळवी व श्री. राज आर. साळवी यांचेकडून वसूल करण्याकरिता करण्यात येणार आहे. राखीव किंमत ही रु. २२,५०,०००/ - (रुपये बावीस लाख पन्नास हजार फक्त) आणि अनामत रक्कम रु. २,२५,०००/- (रुपये दोन लाख पंचवीस हजार फक्त) असेल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन परिशिष्ट अ - फ्लॅट नं. ३०१, तीसरा मजला, यांसी क्षेत्र ६८३ चौ. फुट, बिल्डिंग नावे विश्व सृष्टी जी सर्व्हे नं. १७६/१/२, पापळनगर, भेकराई नगर, गाव फुरसुंगी, तालुका हवेली, जिल्हा पूर्ण - ४१२३०८ येथे आहे.

परिशिष्ट व - मिळकतीच्या चतुःसिमा पुढीलप्रमाणे : पुर्वेस : श्री. बाबडे, गलांडे, जगताप, दानवले, गरुड, कुंजीर, ढमढेरे, कोरडे, शिरसाळ यांची मिळकत, पश्चिमेस : स.नं. २०४, दक्षिणेस : लागु हिस्सा नं, १७६/८, उत्तरेस : लागु रस्ता, विक्रीच्या विस्तृत अटी व शर्ती, कॅन फिन होम्स लि. यांची वेबसाईट

(www.canfinhomes.com) वर उपलब्ध आहेत. कृपया खाली नमूद लिंक चा संदर्भ घ्यावा.

https://www.canfinhomes.com/SearchAuction.aspx सही/-दिनांक : ०४.०८.२०२२ अधिकृत अधिकारी स्थळ : पुणे कॅन फिन होम्स लि.



सीआयएन : एल७२५०१पीएन२०१८पीएलसी१८०७५७ नोंदणीकृत कार्यालय : ४०५, प्राईड आयकॉन, खराडी, पुणे-४११०१४ (महाराष्ट्र)

र्डमेल : info@alphalogiclimited.com वेबसाईट : www.alphalogicinc.com

भागधारकांना याद्वारा कळविण्यात येते की कंपनीची चौथी (०४थी) वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम"

कंपनीच्या "एजीएम" बोलाविण्याकरिता भागधारकांना पाठविण्यात येणाऱ्या "एजीएम"च्या सुचनेमध्ये नमुद केल्चानुसार कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सींग ("व्हिसी") / अदर ऑडिओ-किञ्चअल मिन्स ("ओएक्हिएम") द्वारा शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२ रोजी दु. ०४:०० वा (भाप्रवे) घेण्यात कोव्हिड-१९ चा उद्रेक लक्षात घेता आणि निगम कामकाज मंत्रालयाद्वारा निर्गमित केलेल्या अनुक्रमे जनरल सक्वर्लर नं. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ दिनोंकित ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे २०२० व १३ जानेवारी २०२१ ("एमसीए सक्युलर्स") आणि सिक्युरिटिज अँड एक्सचेंज बोर्ड

ऑफ इंडियाद्वारा निर्गमित केलेल्या अनुक्रमे सक्युर्लर नं. सेबी/ एचओ/ सीएफडी/ सीएमडी१/ सीआयआर/ पी/२०२०/७९ व सेबी/ एचओ/ सीएफडी/ सीएमडी२/ सीआवआर/ पी/२०२१/११ दिनांकित १२ मे २०२० व १५ जानेवारी २०२१ ("सेबी सक्युलसं")च्या अनुसार आणि कंपन्या अधिनियम, २०१३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स औड डिस्क्लोजर रिक्वावरगेंट्स) रेग्वलेश्नस, २०१५ ("लिस्टिंग रेग्वलेश्नस")च्या तरतुर्दीच्या अनुपालनार्थ कंपनीच्या ०४थ्या "एजीएम"चे "व्हिसी"/ "ओएव्हिएम"द्वारा आयोजन करण्यात येत आहे, ज्याकरिता सामायिक स्थळी सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असणार नाही. भागधारक "विहसी"द्वारा कंपनीच्या "एजीएम"मध्ये उपस्थित राहण्यास सक्षम असणार आहेत आणि "व्हिसी" सुविधेद्वारा त्यांच्या उपस्थितीची कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत गणपुर्तीच्या हेतप्रित्यर्थ परिगणना करण्यात येईल. वरील तरतुदी आणि सक्युलर्सच्या अनुपालनार्थ, "एजीएम"ची सुचना आणि वित्तिय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या सर्व भागधारकांना पाठविण्यात येणार आहेत, ज्यांचे इंमेल पत्त कंपनी / डिपॉझिटरी

पार्टिसिपंट्स /रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजन्टकडे (आरटीए) नोंदणीकृत आहेत. सूचना आणि वार्षिक अहवाल www.alphalogicinc.com वा कंपनीच्या वेबसाईटवर आणि www.bseindia.com या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध असणार आहेत. ईमेल पत्त्वांची नोंदणी / अपडेटींग प्रणाली

ज्या सदस्यांकडे डिमटेरिअलाईन्ड स्वरूपात भाग आहेत आणि त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकत केलेले नाहीत / अपडेट ठेवलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की त्यांचे ईमेल पत्त्यांची संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणी करावी / अपडेट ठेवावेत. ई-वोटींगद्वारा मतदान करण्याची प्रक्रिया

कंपनी "एजीएम"च्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार कामकाजावर तिच्या सर्व सदस्यांना त्यांचे मतदान करण्याकरिता रिमोट ई-वोटींग सुविधेची तरतूद करून देणार आहे आणि ई-वोटींगद्वारा मतदान करण्याची सुविधा "एजीएम" कालावधीत सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रिमोट ई-वोटींग आणि "एनीएम" कालावधीत ई-वोटींगद्वारा मतदान करण्याकरिता लॉग-इन अधिकारपत्रे सुद्धा ईमेलद्वारा भागधारकांना उपलब्ध करून देणार आहे. कंपनीन ई-वोटींग सुविधेकरिता नॅशनल सिक्वुरिटिज डिपॉज़िटरी लिमिटेडची ("एनएसडीएल") सेवा उपलब्ध केली आहे. रिमोट ई-बोटींग आणि "एजीएम" कालावधीत ई-वोटींगद्वारा मतदान करण्याकरिता सविस्तर प्रक्रियेची "एजीएम"च्या मुचनेमध्ये तरतृद करून देण्यात येणार आहे. सविस्तर तपशील www.alphalogicinc.com या कंपनीच्या वेबसाइंटवर आणि https://evoting.nsdl.com या "एनएसडीएल"च्या वेबसाइंटवरसुद्धा उपलब्ध असणार आहे.

अल्फालॉजिक टेक्सिस लिमिटेडकरिता स्वाक्षरी/- अंशू गोएल तारीख : ०३ ऑगस्ट, २०२२ व्यवस्थापन संचाल

भारतीय स्टेट बँक, रिटेल ॲसेट सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर , ४४/२बी, शंकर शेठ रोड, गुलटेकडी शारदा **O**SBI चेंबर्स जवळ, पुणे ४११०३७. फोन (०२०) २६३०८१७६, ई-मेल racpc.pune@sbi.co.in मागणी नोटीस

दिनांक: ०६.०७.२०२२ Ref No. RACPC-1/2022-23 कर्जदाराच्या कायदेशीर वारसदार यांना नोटीस

श्रीमती सिद्धी प्रसाद हकेरी (पत्नी आणि कर्जदार– (मयत) प्रसाद अरुण हुकेरी यांचे कायदेशीर वारसदार.

फ्लॅट नं. १९०३, अकरावा मजला, ए-ब्लॉक, ''उदय हिल टॉप रेसिडन्सी'', सर्व्हे नं. ९१, सिटीएस नं. १३९, प्लॉट नं. ३, रावेत, ता हवेली, जि. पुणे- ४१२१०१.

श्रीमती शांभवी प्रसाद हकेरी (अज्ञान) एनजी श्रीमती सिद्धी प्रसाद हकेरी

(मुलगी आणि कर्जदार– (मयत) प्रसाद अरुण हकेरी यांचे कायदेशीर वारसदार

फ्लॅट नं. १९०३, अकरावा मजला, ए-ब्लॉक, "उदय हिल टॉप रेसिडन्सी", सर्व्हे नं. ९१, सिटीएस नं. १३९, प्लॉट नं. ३, रावेत, ता हवेली, जि. पुणे- ४१२१०१

(यापुढे 'अधिनियम' असे संबोधिले जाईल)च्या कलम १३ (२) अंतर्गत मागणी सूचना (डिमांड नोटीस)

विषय :- सिक्युरिटायझेशन अँड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेटस अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२

आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की बँकेने **श्री. प्रसाद अरुण हकेरी** (यानंतर यांचा उल्लेख कर्जदार म्हणून केला जाईल) यांना अर्थसहाय्य केले असून दिनांक ०२.०७.२०२२ रोजी सदर कर्जदार हे बँकेस रु. ३१,५७,७५५/ – (रुपये एकतीस लाख सत्तावन्न हजार **सातशे पंचावन्न फक्त)** अधिक कर्ज करारातील व वेळोवेळी केलेल्या दस्तावेजातील दराने या तारखेपुढील, संपूर्ण कर्ज फेड होईपर्यंतच्या तारखेपर्यंतचे व्याज व अन्य खर्च इत्यादी देणे लागत आहेत. श्री. प्रसाद अरुण हकेरी यांचे दिनांक २३.१२.२०२१ रोजी निधन झाले (यानंतर याचा उल्लेख मयत असा केला जाईल). मयत

कर्जदाराने येथे दिलेल्या परिशिष्ट ए मध्ये अधिक तपशील असलेली मिळकत तारण म्हणून दिनांक १९.०६.२०१३ रोजी रीतसर गहाणखत करुन गहाण दिलेली आहे. सदर गहाणखत आणि अन्य दस्तावेजांचा तपशील खाली दिलेल्या परिशिष्ट बी मध्ये नोंदविलेला आहे. ३. वर नमूद केलेले आपण सदर मयत कर्जदाराचे वारस असून आपण सदर तारण मिळकतीचे वारस म्हणून हक्कदार आहात आणि त्यामुळे

वरील परिच्छेद १ मध्ये नमूद केलेल्या कर्ज रकमेच्या परतफेडीसाठी आपण जबाबदार आहात. ४. सिक्युरिटी ॲरेंजमेंट/दस्तावेज/कन्फर्मेशन (मान्यता) किंवा गहाण खत, सदर तारणाने सुरक्षित केलेली रक्कम की ज्या रकमेसाठी सदर तारण मिळकतीवर बँकेच्या नावे बोजा निर्माण केला आहे, या सगळ्याचा तपशील खाली दिलेल्या परिशिष्ट बी मध्ये नमूद केला आहे.

५. सदर कर्ज /ऋण सुविधा खात्याचा वापर अनियमित झालेला आहे आणि म्हणून सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेटस् ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ च्या कलम २(१)(०) अन्वये, तारणावरील ऋणमर्यादेच्या परतफेडीत कुचराई (डिफॉल्ट) या कारणासाठी सदर खाते **दिनांक ३०.०४.२०२१ रोजी अनुत्पादक (एनपीए)** म्हणून वर्गीकृत केले आहे. ६. आपणास स्वतंत्रपणे आणि संयुक्तपणे सूचित करण्यात येते की सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये आपण बँकेस वरील परिच्छेद क्र. १

मध्ये नमूद केलेल्या रकमेच्या नोटीसीपासून ६० दिवसांचे आत परतफेडीची आपली जबाबदारी पार पाडावी. असे न केल्यास बँक सदर कायद्याच्या कलम १३ उपकलम ४ अन्वये बँकेस असलेल्या सर्व अधिकारांचा आणि सदर कायद्यातील तरतुर्दीचा कर्ज वसुलीसाठी कारवाई

७. आपणास आणखी सूचित करण्यात येते की सदर कायद्यच्या कलम १३, उपकलम १३ अन्वये आपणास सदर मिळकतीबाबत विक्री/लीज किंवा अन्य मार्गाने तारण मिळकतीची, बँकेच्या संमतीविना विल्हेवाट लावण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. ८. ही नोटीस बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही अधिकारास, बँकेला काययातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्याच्या

स्थावर मालमत्तेचे वर्णन

हकास बाधा न येता दिलेली आहे सर्व ज्ञात- अज्ञात कायदेशीर वारसदारांसाठी

दि. ०६.०७.२०२२

ठिकाण : पुणे

पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉपोरेशन यांच्या हद्दीतील गाव मौजे रावेत, ता. हवेली, जि. पुणे येथील सिटीएस नं. १३९, सर्व्हे नं. १९१, हिस्सा नं. १/२/१/३ आणि सर्व्हें नं. १९१, हिस्सा नं. १/२/१/२ येथील जमिनीवरील व्यक्तिगत प्लॉट नं. ०३ वरील ''उदय हिल टॉप रेसिडन्सी'' या बिल्डिंग/प्रोजेक्ट मधील ''ए-ब्लॉक'' मधील अकराव्या मजल्यावरील श्री. प्रसाद अरुण हुकेरी यांचे नावे असलेला फ्लॅट नं. १९०३, (२ बीएचके). क्षेत्र १०४९,०७ चौ. फूट म्हणजेच ९७.४९ चौ. मी. बिल्ट अप. आणि दि. २१.०३,२०१३ च्या विक्री करारात नमूद केल्यानुसार चतुःसिमा.

परिशिष्ट 'ब' कागदपत्रांची यादी (तारणासंबंधी कागदपत्रांचा तपशील, उपकागदपत्रे व अन्य पुरावा ज्याद्वारे मिळकतीचे गहाणखत केले आहे हे दिसेल)

अ.क्र	कागदपत्राचे नाव	सुविधेचा प्रकार	अमलबजावणी तारीख	रक्कम रु.
9	अरेंजमेंट लेटर (व्यवस्था पत्र)	लोन डॉक्युमेंट	98/03/2093	38,23,000/-
ર	जनतेला मंजूर केलेल्या गृह कर्ज कराराचे मेमोरंडम	लोन डॉक्युमेंट	98/03/2093	38,23,000/-
3	मेमोरंडम ऑफ डिपॉझिट	मॉर्गेज डॉक्युमेंट	98/03/2093	38,23,000/-
8	डीड ऑफ अंडरटेकींग	लोन डॉक्युमेंट	98/03/2093	38,23,000/-
4	ॲफेडेव्हीट	लोन डॉक्युमेंट	98/03/2093	38,23,000/-
Ę	संमती पत्र	मॉर्गेज डॉक्युमेंट	२०/०३/२०१३	38,23,000/-
(9	एनओसी फ्रॉम बिल्डर	लेटर	30/03/2093	e.
		A.J.	सही / -	26

अधिकृत अधिकारी (मजकूरात संदिग्यता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म मानावा) भारतीय स्टेट बँके, आरएसीपीसी-१, पुणे

करण्याची मागणी केली होती.

कोंढवा शाखा : दुकान क्र. ११४/५११/११७, कोनार्क इंद्रायू मॉल, स. क्र. ७/१, ७/२, कोनार्क पुरमजवळ, कोंढवा, पुणे ४११०४८. फॅक्स २६८३००८९. फोन ०२०-२६८३००९० ई-मेल : kondhw@bankofbaroda.co.in

बैंक ऑफ़ बड़ौदा

Bank of Baroda

ताबा नोटीस (अचल मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खाली सही करणार, **बँक ऑफ बडोदाचे** अधिकृत अधिकारी यांनी, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ आणि सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ सह कलम १३(१२) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये कर्जदार श्री. धनंजय गौरीशंकर सिंग आणि श्रीमती सुनीता धनंजय सिंग यांना दिनांक 09.0६.२0२२ रोजी मागणी नोटीस पाठवृन येणे असलेली रक्कम रू. ३५,६३,७५४.०७ (रुपये पस्तीस लाख त्रेसष्ठ हजार सातशे चौपन्न आणि पैसे सात फक्त) अधिक पढील व्याज) इत्यादीचे, सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा

वर उल्लेखिलेले कर्जदार हे बँकेची कर्ज रक्कम परतफेड करण्यास असमर्थ उरल्याने सर्वसामान्य जनतेस, खासकरुन वर उल्लेखिलेले कर्जदारांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार अधिकृत अधिकारी यांनी सदर कायद्याच्या कलम १३ व उप कलम (४) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८ अन्वये प्रदान राहणार - फ्लॅट नं. ७. दसरा मजला, परवीन पॅलेस, प्लॉट नं. ७ (एसडीसी), सेक्टर २५, भेल झालेल्या अधिकाराचा वापर करून खाली वर्णन केलेल्या **मालमत्तेचा दि. ०२ ऑगस्ट**

> **२०२२ रोजी ताबा** घेतला आहे. विशेषत: वर उक्लेखिलेले कर्जदार आणि सर्व सामान्य जनता यांना जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार करू नये. जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो **बँक ऑफ बडोदाच्या** येणे असलेली रक्कम रु. ३५,६३,७५४.०७ (रुपये पस्तीस लाख त्रेसष्ठ हजार सातशे

> **चौपन्न आणि पैसे सात फक्त) अधिक पुढील व्याज** इत्यादी बोजासह असेल. तारण मालमत्तेवरील बोजा रद्द करून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेसंदर्भात कर्जदाराचे कलम १३ उपकलम (८) याकडे लक्ष वेघण्यात येत आहे.

> > अचल संपत्तीचे वर्णन

फ्लॅट क्र. १०३, पहिला मजला, बी विंग, ईशा पॅराडाईज पिसोळी, सर्व्हे क्र. २ हिसा क्र. ८ आणि ९, पुणे-४११०२८. **चतुःसिमा : उत्तरेस :** सर्व्हे क्र. २/७ मधील उर्वरित मिळकत, **दक्षिणेस** : सर्व्हे क्र. २/९ या ३७ आर एकूण जागेपैकी ३ आर इतकी जागा, पूर्वेस: गांव उंड्री पिसोळीचा रस्ता, पश्चिमेस: प्लॉट क्र. १४ ची मिळकतीचा भाग १३.

दिनांक : ०२.०८.२०२२ ठिकाण : पुणे बॅक ऑफ बडोदा, कोंढवा शाखा (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

भारत को-ऑपरेटिव्ह बॅक (मुंबई) लि.

केंद्रीय कार्यालयः ''मरुतागिरी'', प्लॉट क्र. 13/9ए, सोनवाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई- 400063. टेली: 61490134/61890083

ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 3 सह वाचण्यात येणारया अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमूद कर्जदारांना मागणी सूचना पाठवल्या ज्यांत त्यांना सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत सदर सूचनेत नमूद रकमेचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सदर कर्जदारांनी सदर रकमेचा भरणा न केल्याने याद्वारे सदर कर्जदार आणि सर्व लोकांना सूचित करण्यात येते की सदर नियमांमधील नियम 8 सह वाचण्यात येणारया सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर

करीत निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा खाली नमूद दिनांकांना सांकेतिक ताबा घेतलेला आहे. कर्जदार व सर्व लोकांना याद्वारे सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. च्या भाराधीन असेल.

अ. क्र.		मागणी सूचनेचा दिनांक व रक्कम	
1	1. श्री जयंत चंद्रशेखर चोलकर	07.03.2022	सदिनका क्र. 14, क्षेत्रफळ सुमारे 34.47 चौ.मी. बिल्ट-अप (म्हणजे 370 चौ.फू. बिल्ट-अप क्षेत्रफळ), तिसरा मजला, बिल्डींग क्र. बी
	संयुक्त/सह-कर्जदारः 2. श्रीमती विजया	50,000,000,000,000,000,000,000	6,दामोदर नगर बिल्डींग बी4/बी5/बी6 सहकारी गृह रचना संस्थ मर्यादित, स.क्र. 1/3/1/1 ते 5, हिंगणे खुर्द, पुणे आणि नोंदणी जिल्ह
	चंद्रशेखर चोलकर तारण कर्ज खाते क्र.	57	पुणे, उप-नोंदणी जिल्हा तालुका हवेली, पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत हिंगणे खुर्द, सिंहगड रोडच्या पलिकडे, पुणे- 411 051, सोबत समभा
	003132500065311	आणि त्यावरील	प्रमाणपत्र क्र. 42 अंतर्गत सोसायटीच्या कॅपिटलमधील समभाग अधिकार मालकी हक व हितसंबंध मालक श्री जयंत चंद्रशेख

हिंगण खुदे, पुणे.

2	1. श्रीमती सविता (सबिथा) नागेश शेट्टी
	2. श्री नागेश गोपाल शेट्टी तारण कर्ज खाते क्र.
	003132500065171

3 1. श्रीमती सरोजिनी

च्या प्रोप्रायटर

4 1. श्रीमती स्मिता

आनंदराव पाटील

व. श्री आनंदराव

बळवंतराव पाटील

गृहनिर्माण कर्ज खाते

008333300000019

दामोदर बंगेरा, मे.

अलंकार कलेक्शन

संयक्त / सह-कर्जदारः

2. श्री दामोदर सुंदर

गैरेज / दुकान क्र. 1, बिल्ट-अप क्षेत्रफळ सुमारे 138 चौ.फू. म्हणजे 09.11.2021 12.82 चौ.मी., तळ मजला, सत्कार को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., रोजीनुसार ₹. ,91,600.72

बालाजी नगर, एचडीएफसी बँकेजवळ,सर्वे क्र. 29, हिस्सा क्र. 31.10.2021 3/2/1बी आणि 1ए, धनकवडी, पुणे- 411 043, पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत आणि उप-निबंधक हवेली क्र. 9, पुणे यांचे अधिकार-क्षेत्रात, सोबत समभाग प्रमाणपत्र क्र. 30 अंतर्गत सोसायटीच्या कॅपिटलमधील समभाग, अधिकार, मालकी हक्क व हितसंबंध, मालक आणि त्यावरील श्रीमती सविता नागेश शेट्टी आणि श्री नागेश गोपाल शेट्टी आणि पुढील व्याज

09.11.2021 14.10.2021 रोजीनुसार 411014, मालक श्री दामोदर सुंदर बंगेरा आणि श्रीमती सरोजिनी 22,86,928.00 दामोदर बंगेरा आणि चतुःसीमाः पूर्वेस- दुकान क्र. 3ए, पश्चिमेस- दुकान क्र. 1ए,, उत्तरेस- 20 फुटी कॉलनी रस्ता, दक्षिणेस- शांती आश्रम स्कूल. आणि त्यावरील पुढील व्याज सांकेतिक ताबा दि. 29.07.2022 रोजी घेण्यात आलेला आहे

चतुःसीमाः पूर्वेस- दुकान क्र. 3 व डक्ट, पश्चिमेस- पार्किंग स्पेस, उत्तरेस- जिना आणि दक्षिणेस- पॅसेज. सांकेतिक ताबा दि. 29.07.2022 रोजी घेण्यात आलेला आहे दुकान क्र. 2ए, क्षेत्रफळ सुमारे 291 चौ.फू. बिल्ट-अप, तळ मजला, जी.एस.कॉम्प्लेक्स, पीएमसी मालमत्ता क्र. 51/493, सर्वे क्र. 56, हिस्सा क्र. 3/38, पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत आणि उप-निबंधक हवेली, बालाजी नगर, वडगाव शेरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे-

मुदत कर्ज खाते क्र. 008333510000193 उर्फ स्मिता प्रवीण शिंदे

संयुक्त/सह-कर्जदारः

09.02.2022 16.01.2022

सदिनका क्र. 1, क्षेत्रफळ सुमारे 982.35 चौ.फू. म्हणजे 91.29 चौ.मी. रोजीनुसार ₹.

बिल्ट-अप, स्टील्ट मजला, शिवम प्राईड फेज II, प्लॉट क्र. 4, महसूल सर्वे क्र. 166, हिस्सा क्र. 1ए/1/2, इस्लामपूर, मंत्री कॉलनीजवळ, तालुका वळवा, जिल्हा सांगली- 415 409, उप-निबंधक इस्लामपूर यांचे अधिकार-क्षेत्रात, मालक श्री आनंदराव बळवंत पाटील आणि 20,48,536.00 श्रीमती स्मिता प्रवीण शिंदे आणि चतुःसीमाः पूर्वेस- पुढची मार्जिन आणि महापालिका रस्ता, पश्चिमेस- सदिनका क्र. 2 आणि ओटीएस, उत्तरेस-आणि त्यावरील सदिनका क्र. 5 आणि दक्षिणेस- 20 फुटी महापालिका रस्ता. पढील व्याज

सांकेतिक ताबा दि. 30.07.2022 रोजी घेण्यात आलेला आहे

दिनांक: 04.08.2022 स्थानः पुणे/ सांगली

प्राधिकृत अधिकारी

(मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक)

चोलकर आणि श्रीमती विजया चंद्रशेखर चोलकर, चतुःसीमाः पूर्वेस-

स.क्र. 1 चा काही भाग / गौरीशंकर सोसायटी, पश्चिमेस- महादेव नगर

गावटाण,दक्षिणेस- स.क्र. 1 चा काही भाग आणि उत्तरेस- स.क्र. 10

सांकेतिक ताबा दि. 29.07.2022 रोजी घेण्यात आलेला आहे

अधिकृत अधिकारी,

ताबा सूचना

निम्नस्वाक्षरीकार हे भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन